

MITTAL LIFE STYLE LIMITED

Unit No. 8/9, Ravi Kiran, New Link Road, Andheri (West), Mumbai, MH 400053

Tel:- 022 26741787 / 26741792. Website:-www.mittallifestyle.in

Email:- info@mittallifestyle.in / cmd@mittallifestyle.in

CIN: L18101MH2005PLC155786

December 06, 2022

To,
The Listing Manager,
National Stock Exchange of India Limited (NSE),
Listing Department,
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai- 400051.

Symbol: MITTAL
Series: EQ

Subject: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisements viz. Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) dated December 06, 2022, in which public notice of the Extraordinary General Meeting of members of the Company scheduled to be held on Friday, December 30, 2022 at 11.00 a.m. through VC/OAVM was published.

This is for your kind information and record.

Thanking you, Yours faithfully,

For Mittal Life Style Limited

ANKITSINGH Digitally signed by ANKITSINGH GANESHSING GANESHINGH RAJPOOT H RAJPOOT Date; 2022.12.06 10:18:24 +05'30'

Ankitsingh Rajpoot
Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE Late. JAYVANTI DATTARAM SANGARE was holding Flat No. 204 and were the members of the Sai Jagrut Co-Op. Housing Society Ltd., having address at Building No.12, M.M.R.D.A. Colony, R.C. Marg, Vashinaka, Chembur, Mumbai- 400074, Whereas Late. JAYVANTI DATTARAM SANGARE was expired on 23/05/2013, and her husband late. Dattaran Ratna Sangare also died on 29-03-1993 after the death of Allotee her Brother in law MR. ATAMARAM RATNA SANGARE as the only nominee of this 100% shares vide letter No.1173/2015 given by MMRDA on dated 13-03-2015.

Whereas MR. ATAMARAM RATNA SANGARE i the legal heir (Brother in law) of Late. JAYVANT DATTARAM SANGARE was holding Flat No. 204 and were the members of the Sai Jagruti Co-Op. Housing Society Ltd., I hereby give notice that, if any person/s/ firm/company/HUF or any other legal entity are having claim, charge, lien or mortgage or the above said flat premises, then they should file thei objection for the same in writing with a documentar proof at my address given below, within **Fifteer** (15) **Days** from the publication of this notice, failing hich no claim will be entertain in future.

Sdf- Adv. Deepak Shravan Jadhav Advocate High Court Off Address : Shop No.312, Janta Market, Chembur Railway Station, Chembur, Mumbai – 400 071. Mob. No. : 7045382088 Date : 06/12/2022 Place : Mumbai Date: 06/12/2022

PUBLIC NOTICE

2) Mr. Uday Dilip Kale are the absolute lawful joint owners of Flat No. A/7 Ground Floor, admeasuring 270 Sq. ft Built up, Jay Mangalsmruti Co- Op. Hsg Soc., Ltd.,Namdev Path Lane No.2 Dombivli (East) situate on land Survey No.62/ 6,7 of Village Gajabandhan Patharli, Tal. Kalyan & Dist. Thane. Smt. Veena Dllip Kale is the bonafide member of said society in respect of said Flat and is holding Share Certificate No. 7 and she has been allotted 5 Shares from Nos. 531 to 535. My clients are intending to sell above flat on ownership basis. If any person / relative of whatsoever nature has any kind of right, title, interest, shares, occupancy rights by way of gift, purchase, sale etc. may submit his/her claim with documentary evidence to me within 15 days from the date of publication of this notice on the below address. The objection received after stipulated period will no be considered and the sale formalities

> B. B. Wadkar, Advocate Shop No. 1, Mayuresh Apartment, Tembhi Naka, Thane (W)-400 601 Mobile No.9821249168

NOTICE INVITING RE-DEVELOPMENT PROPOSAL

SHREE HERAMB CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED 'B' WING, VRUSHABH APARTMENT, GANDHAR NAGAR SITUATED AT VILLAGE GANHDARE, TAL-KALYAN, DIST-THANE is inviting proposals for redevelopment. The said society is located at Survey No.26/6 (pt) plot No.38, admeasuring 300 sq.mtrs. Village-Gandhare, Tal-Kalyan, District-Thane. The society through its Legal Advisor Advocate Vrushali Kaldate is inviting redevelopment proposals from reputed and experienced Developers to Redevelop the said Society. Applications for redevelopment shall be open from 06/12/2022 to 13/12/2022. Developers/ Builders interested shall submit their proposals/applications on the below mentioned address during officer working hours at the address mentioned below. For schedule of demands (of society members) and further information about the said society kindly mail at vrushalisghayal@gmail.com

Address to submit your physical Copy of Proposal: Office No.2, Shree Laxmi Sadan building, Adv. Vrushali Kaldate Beturkar pada, Kalyan(W)-421301. (Legal Advisor)

NOTICE

NOTICE INVITING RE-DEVELOPMENT PROPOSALS

DATTKRUPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED GANDHAR NAGAR SITUATED AT VILLAGE-GANHDARE, TAL-KALYAN, DIST-THANE is inviting proposals for redevelopment. The said society is located at S.No.29, Old H.No. Part, New H. No. 16, Plot No. 39 totally admeasuring about 300.00 sq.mtr. Situated at Mauje- Gandhare Tal-Kalyan, District Thane The society through its Legal Advisor Advocate Vrushali Kaldate is inviting redevelopment proposals from reputed and experienced Developers to Redevelop the said Society. Applications for redevelopment shall be open from 5/12/2022 to 12/12/2022. Developers/Builders interested shall submit their proposals/applications on the below mentioned address during officer working hours at the address mentioned below. For schedule of demands (of society members) and further information about the said society kindly mail at

Address to submit your physical Copy of Proposal:Shri Dilip D. Patanka (Secretary)Flat No.6, Dattakrupa CHS Ltd Gandhar Nagar, Khadakpada,Kalyan(W) 421301.

:Dilippatankar123@gmail.com Cc to vrushalisghayal@gmail.com

Sd/-DATTKRUPA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is to be to transferred in name of 1) Mrs. Neelofar Handoo legal heirs of Late Mr. Abdul Majid Handoo. All PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their flat no.31 at Bandra Sagarika CHSL, K.C. Marg. Bandra Reclamation, Bandra - West, Mumbai-400050 within 14 days from the date hereof failing which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and / or abandoned and the transfer shall be completed

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat No.31 admeasuring 53.88 Square Meters, equivalent to 580 Square Feet as per the Agreement of Sale dated 31/1/1994 at flat no.31, Bandra Sagarika CHSL, K.C. Marg, Bandra Reclamation, Bandra-West, Mumbai-400050 and five fully paid up shares bearing distinctive serial numbers from 4' to 45, both inclusive of the face value of Rs.50/- (Rupees Fifty each) i.e. Rs.250/- (Rupees Two hundred Fifty only) issued vide share certificate no.9 dated 26/7/1999, by Bandra Sagarika CHSL situated on property bearing CTS No.A/791 of Bandra Division of Andheri Taluka.

Mob No 7738810786 Date: 5/12/2022 Place: Mumbai

Notice is hereby given that Share My clients 1) Smt. Veena Dilip Kale

Certificate No.59 bearing Distinctive Nos 281 to 285 for Five (5) shares of Rs. 50/ (Fifty only) each of the MALAD ELEPHANTA Co-operative Housing Society Limited, in respect of Shop no.12 at Ground floor in MALAD ELEPHANTA Co-operative Housing Society Limited Gaushala Lane, B.L. Morarka Marg, Malad (East), Mumbai 400097, in the name of the member Shri ABDUL AZIZ SHAIKH (Deceased) has been lost / misplaced not traceable. The legal heirs of the member have issued an indemnity bond to the society in this regard and have applied for duplicate share certificate. It is hereby notified to all that unless any objection claim is received with in fifteen (15) days from the publication of this notice duplicate share certificate will be issued to the member by the society and it wil construed that the claim if any shall be deemed to have been waived and abandoned. The timing of Society office is

> from 4:30 pm to 8:30 pm. For and on behalf of Hon, Secretary MALAD ELEPHANTA CHS Ltd., Gaushala Lane, B.L. Morarka Marg,

PUBLIC NOTICE

Malad (East), Mumbai - 400097.

Dated: 06/12/2022

Place: Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the Public enlarge by our client, **Prachi Pramod** Pawar, (hereinafter referred as the "Prospective Purchaser") that our client intends to Purchase a Flat No.704, on the Seventh Floor, A Wing, in the Building known as Geeta Arcade - I & Society known as Geeta Arcade No. I Co-op. Hsg. Soc. Ltd. Situated at near Holy Cross School Station Road, Mira Road (E), Dist Thane - 401107. (hereinafter referre as the "Said Flat").

Our client have been represented tha the said Flat was jointly purchased by (1) Smt. Smita Kirti Randeria & (2) Mr.Kirti M. Randeria from M/s. Geeta Associates, vide registered Agreemen for sale dated - 11/05/1994 under Doo No. Chha-2748-1994 Dated 28/07/1994. Whereas Late Mr. Kirti M. Randeria expired on 06/06/2020, leaving behind him (1) Smt. Smita Kirti Randeria - (Wife & Co-owner), (2) Anjali K. Randeria - (Daughter) & (3)

Sanskriti S. Jha - (Daughter). Moreover, before demise of Late Mr.Kirti M. Randeria he had made nominees to (1) Anjali K. Randeria (Daughter) & (2) Sanskriti S. Jha (Daughter), Therefore, after submitting inity Bond & Affidavit-cum-NOC and by completing all the procedures as per Society's Bye Laws, the said Flat is transferred in the name of (1 Smt.Smita Kirti Randeria (2) Anjali K Randeria & (3) Sanskriti S. Jha, hereir making them as the present owner of the said Flat. And our client is purchasing the said flat from (1)Smt Smita Kirti Randeria(2) Anjal K.Randeria & (3) Sanskriti S. Jha.

Our client through this Publication hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share sale, purchase, mortgage, lease, lien license, gift, attachment, or encumbrance howsoever or otherwis shall lodge their respective claims at ou office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice failing which the claims, if any, of sucl person shall be treated as waived and/or abandoned and not binding or our client.

(Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai, Shop No. 9. Asmita Orient C.H.S. Ltd. Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane - 401107. Date: 06.12.2022 Place: Mira Road

PUBLIC NOTICE

(flower valley) Fairy tale CHS Ltd. Bldg wing Type D, Bldg.no.9, Shop

No.5, Ground Flr, Area 498 sq/Ft Built-up of Village-Gandhare, Taluka-

Kalyan west, Dist-Thane is owned and possessed by my client Mr. Mehul

Sukanraj Jain. The original Share Certificate document of the said Shop

have been misplaced by my client. Similarly, My clint has filed a report in

this regard at Police Thane Amaldar, Bajarpeth Police Station, Kalyan

(W) under 1044/2000 dated 29/11/2022. Hence, there is likely to misuse

of the said Share Certificate document if found by any person/s. If the said

Share Certificate document found by any person/s or if any person having

rights, title, claim on the said flat, we hereby invited to submit/return the

said document or submit their written claim of the said Shop within the

period of 7 days from the date of the publication of this Public Notice on

following mentioned address. It is hereby noticed that we cannot entertain

MITTAL LIFE STYLE LIMITED

Unit No. 8/9, Ravi Kiran, New Link Road, Andheri (W), Mumbai-400053. Tel: 022 26741787 / 26741792. Website: www.mittallifestyle.in Email: info@mittallifestyle.in / cmd@mittallifestyle.in

CIN: 1 18101MH2005PI C155786

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the members of Mittal Life Style Limited will be held on Friday, 30th December, 2022 at 11.00 a.m.

Sd/-

Adv. Mr. Sharad G. Chaskar

any objection if raised after lapse of said period.

Add - Shop No 6 Sumangal Tower

Adharwadi Rd, Kalyan (W),

Dist Thane,421301

Notice is to inform you public at large that the Namdey Sankul

PUBLIC NOTICE his is to inform the general public that

Original Share certificate no 27. Distinctive Nos from 261 to 270 of Bhavna Naresh Tharwani & Shanta Naresh Tharwani are nembers of Vihang Valley Phase 1 Co-op Housing Society Ltd having address at Near TMC Hospital, Behind Hyper city mall, Kasar Vadavali Ghodbunder road, Thane West, have been lost/misplaced. The members of the society has applied for duplicate shares The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Shar Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proof in support of his/her/their claims/objection for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Vihang Valley Phase Co-op Housing Society Ltd. If no claims, objections are received within the period prescribed above, the Society shall be free o issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-law of the Society. The claims/objections, if any received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.

For and on behalf of Vihang Valley Phase 1 Co-op Housing Society Ltd. Date : 05-12-2022 Sd/-(Hon. Secretary) Place : Thane

PUBLIC NOTICE

clients Mr. Ramesh Chandra G Sukhani, An Mrs. Seema Rameshchandra Sukhani owner f Flat No. 23, 4 th floor, The Parbat Maha CHS Ltd., at Amrit Nagar Chakala, Andhei (East), Mumbai - 400 093, having area dmeasuring about 525 Sq Feet Built Up, or land bearing C.T.S. No. 289 Village - Gundavli Taluka – Andheri, M. S. D. They have lost nisplaced, i.e. 1) Original Agreement made and executed Between New western builders herein called as Vendor and 1. Mr. S. I Wale and 2 Mrs Sharu G Hadikval" called as Purchasers and Society endorsed on 1 st lune/1967 in share certificate for the above said Flat No. 23, and 2) Mr. S. L. Wale thereir Release his 50% share right on 28/ May/1970 of above said flat to his Blood sister Mrs. Share G. Hadikyal, and Mrs. Sharu G.Hadikyal has become 100% owner of above said flat and society endorsed on 1st /October/1971 in share certificate, and Mrs. Sharu G, Hadikyal was died on 22 / August / 2001, as per based on nomination form No. 7157 Dated 7/12/1983 made by Mrs. Sharu G. Hadikval, in favour of ner son Mr Raja G. Hadikyal who become 100% Owner and his name Society endorse on 17 th /February/2002 in share certificate for above said Flat and all above documents had been lost or misplaced by my above clients while traveling at Andheri East jurisdiction, and Mr. Raja G Hadikyal has sold the said flat to my above both clients by agreement dated 11th March 2003 and my both clients are negotiating for transferring all their rights, title and interest of said flat No. 23 to intending Purchasers Harishankar J. Yadav And Kirai

H. Yadav. Any person having any claim of whatsoever nature in respect of the aforesaid Origina documents of said flat are hereby requested to nake the same known in writing to the undersigned or the Parbat Mahal CHS Ltd., a Amrit, Nagar Chakala Andheri (E), Mumbai 400 093 at aforesaid address within 15 days of Publication of this notice, failing which, the claim of any such person or persons will be deemed to have been waived and/o abandoned. (Sd)

Date: 06/12/2022 Advocate High Court S. P. Mishra chawl, Mograpada, Andheri (East), Mumbai – 400 069

Shriram Transport Finance and Shriram City Union Finance are now Shriram Finance Shriram Finance Limited is a diversified NBFC with Net worth of INR 409 billion

Catering to the diversified needs of 6.7 million customers in rural and semi-urban India with an AUM of INR 1.71 trillion



Mumbai : Shriram Transport Finance Company, the largest financier of commercial vehicles, and Shriram City Union Finance, the largest two-wheeler financer and leader in micro, small and medium enterprise (MSME) lending, have been merged to form Shriram Finance Limited (Shriram Finance). Shriram Finance will be a diversified player with a robust net worth of Rs 40,900 Crs and Assets under Management (AUM) of Rs 1,71,000 Crs, the Company caters to over 6.7 million customers across India. The growth strategy for the Company will be focused on driving the self-employed and the MSME economy. Mr Umesh Revankar, a long-serving Shriram veteran, will serve as Executive Vice Chairman of the merged entity. Commenting on the merger he said, "It is the natural culmination of a journey of 43 years. With the balance sheet strengthened through the merger, we can serve the needs of the market better than ever before. As a customer-focused company, we can bring more products and assist them with access to credit faster. We have invested heavily in technology to improve efficiency and customer service levels. We are looking forward to an exciting phase of sustained double-digit growth." Mr YS Chakravarti, MD & CEO, Shriram Finance commented, "The timing of the merger is brilliant. As India is growing, we are seeing robust demand for credit among MSMEs. We are always close to the market with our 3600+ locations. All

Hanuman N. Bhoir

ADVOCATE

taken.

207

206, 2nd Floor, Kolgaon,

Palghar. Date : 05/12/2022

Office: Administrative Building-A,

Palghar-Boisar Road, Tal. & Dist.

our business segments- financing commercial vehicles, MSMEs, Personal Loans, Gold Loans, or Vehicle Loans - are poised to grow.' Shriram Finance further announced the appointment of Mr Jugal Kishor Mohapatra as Chairman of the Company and Mrs Maya Sinha as an Independent Director. The company also announced its growth strategy - Driving the Self-employed and Small Business Economy and has chalked out five strategic pillars to drive future growth:

To be the country's most preferred destination financial services self-employed, Focus small businesses new-to-credit customers Diversified product portfolio across credit, insurance and investing to capture a larger wallet share Generate an industry-leading Return on Asset (ROA) and Return on Equity (ROE) in the long term Delivering customer delight in rural and semi-urban areas by leveraging technology and through empowered employees

Founded in 1979 by the legendary Shri R Thyagarajan, Shriram always worked with a social consciousness that business must first and foremost serve the people. It is particularly proud of the fact that it has brought credit to millions of people who were otherwise denied access. The contrarian view has helped build one of India's foremost financial institutions. Shriram Finances' 57,000-plus employees will attest to this.

PUNJAB & SIND BANK (A Govt. of India Undertaking)

229 RAGHUNATH CHAMBERS Opp Guru Teg Bahadur Nagar Railway Station (W) Sion Koliwada Mumbai 400022. PH: 022-24094549 E-mail : B0329PPSB.CO.IN, IFSC Code: PSIB00000329

Annexure-V

POSSESSION NOTICE

The undersigned being the authorized officer of the Punjab & Sind Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 o 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 21,04,2022, calling upon the borrower Mr. Shashikant Rampratap Gupta S/0 Mr. Rampratap Gupta and Mrs. Shila Shashikant Gupta Wlo Mr.Shashikant Gupta (Flat No.305 Third Floor "Sai Leela Apartment' Near Indian Oil Petrol Pump Survey no.177, Hissa no.01 Gokhivare Taluka Vasai Dist Thane (Maharashtra) pir 401209 and Guarantors Mr. RameshChandra Vijayshankar Dubey to repay the amount mentioned in the notice being Rs. 10.06.752.041- (In words Runees Ten Lakhs Six Thousand Seven Hundred Fifty Two and Paisa four only/-) Within 60 days from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described here below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 2nd day of December 100 of the Security Interest In

The horrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab & Sind Bank for an amount Rs. 9,72,417.04/-(Rupees Nine Lakhs Seventy Two Thousand Four Hundred Seventeen and Four Paise only being the balance outstanding as on dated 30.11.2022 plus interest w.e.f 01-12-2022 and Charges including legal expenses. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

All that part and parcel of the property consisting of Flat No.305 3rd Floor Sai Leela Apartment
Near Indian oil petrol Pump Survey No.177 Hissa No 01 Gokhivare Taluka Vasai and District
Thane (Mahareshtra) Pin 401209. Authorised Officer Date: 02.12.2022 Place: Thane Punjab & Sind Bank

जाहीर नोटीस

उपनिबंधक सहकारी संस्था, के-पूर्व विभाग, मुंबई

बी.न. ए/१, रू. न. ३१५, तिसरा मजला, वडाळा ट्रक टर्मिनल, आर. टी. ओ. ऑफिसजवळ, वडाळा (पूर्व), मुंबई ४०० ०३७

जय गणेश को-ऑप. हौ. सो. लि., जे. बी. नगर, बामणपुरी रोड,

चेअरमन/ सेक्रेटरी.

अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९ ---- वादी / अर्जदार

श्रीमती. सनैना दानजल.

सदनिका क्र. ३०२, जय गणेश को-ऑप. हौ. सो. लि., जे. बी. नगर, बामणपूरी रोड,

अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०५९ ----- प्रतिवादी

विषय: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब-२९

अन्वये दाखल केलेल्या अर्जाबाबत सनावणी

संदर्भ: अर्जदार यांनी दिनांक १२/०७/२०२२ रोजी दाखल केलेला अर्ज.

आपले लक्ष उपरोक्त विषयाकडे वेधण्यात येत आहे.

अर्जदार यांनी या कार्यालयाकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब-२९ अन्वये अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने या कार्यालयात दिनांक 15/12/2022 रोजी द. 3.00 वा, सनावणी करण्यात येत आहे. तरी प्रतिवादी ह्यांनी सनावणीच्या दिवशी व वेळी सदर अर्जाच्या अनुषंगाने लेखी/तोंडी म्हणणे मांडण्या करीता आवश्यक कागदपत्रे आणि पुराव्या सह या कार्यालयात उपस्थित राहावे. सदर दिवशी व वेळी सुनावणी करीता उपस्थित न राहिल्यास सदर बाबत आपले काहीही म्हणणे नाही असे समजून उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल, याची नोंद घ्यावी

दिनांक: 06.12.2022

उपनिबंधक सहकारी संस्था के-पूर्व विभाग, मुंबई

through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("0AVM") to transact the business as given in the Notice convening the EGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SFBI" The Notice of EGM has been sent to all the members in electronic mode whose e-mail ids

For Neelofar Handoo

are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of EGM is also available on the website of the Company at www.mittallifestyle.in, on the website of the Stock Exchange at www.nseindia.com and on the website of NSDL (agency for providing the Remote e-voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th December, 2022 to Friday, 30th December, 2022 (both days inclusive) for EGM. All members are informed that:

The business set forth in the Notice of EGM may be transacted through voting by remote e-voting or e-voting at EGM;

The remote e-voting period shall commence on Tuesday, 27th December, 2022 (09.00 a.m. IST) and ends on Thursday, 29th December, 2022 (05.00 p.m. IST)

The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time by NSDL Once the vote on resolution(s) is cast by members, it cannot be changed

Members of the Company whose name appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the close of the day on Friday, 23rd December, 2022, being the cut-off date may cast their vote electronically. Any person who becomes member of the company after the dispatch of the EGM

notice and holding shares as on the cut-off date i.e., 23rd December, 2022 are requested to refer notes to the e-voting included in the EGM notice which is uploaded on the website of the NSDL, NSE and of the Company and can cast their vote accordingly

vi) Members who have not cast their votes by remote e-voting can cast their vote electronically at the EGM. vii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting may

also attend the EGM but will not be entitled to cast their vote again at the EGM. viii) The manner of remote e-voting and e-voting during the EGM by members holding

shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of EGM. Members who have not updated their email address with the Company are requested to update their address by sending email to lawoo@bigshareonline.com,

In case of any queries relating to e-voting, the members may contact Mr. Ankitsingh Rajpoot, Company Secretary and Compliance Officer at the registered office address of the Company and may refer to Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at the download section of NSDL website www.evoting.nsdl.com or call on 1800-222-990 or contact NSDL on For Mittal Life Style Limited

Place: Mumba e: December 05, 2022

info@mittallifestyle.in and cs@mittallifestyle.in.

Brijeshkumar Mittal Managing Direct

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Smt. Babutai Rajaram Patil is owner of commercial area's TDR of Mouje Chavindra Tal Bhiwandi Dist Thane Survey No 74/1 on such land vide TDR pertificate number 62. O/W No T.P/DRC/748. Dated 28/06/2010. Admeasuring 2253.00 equare meters, out of my client 1) Viansh Developers Add. Survey no 134/1 Temghar Bhiwandi Dist. Thane Purchasing area admeasuring 1400.00 Square meters TDR And 2)Sau. Babita Chandrashekhar Gupta. Purchasing admeasuring 853.00 Square meters FDR, They have instructed me to investigate title of TDR Owned by Smt., Babutai Rajaram atil to issue. The Public Notice for Ascertaining and Verifying the Clear and Marketable Title to the above said property. Hence any person having or claiming any right title estate or interest by way of Sale, Mortgage, Transfer, Lease, Tenancy, Exchange, Gift, Developed equest, Trust Share Inheritance, Possession, Charge, Lien or Otherwise However Under any Agreement or Arrangement into or upon the lands or any part Thereof are hereby equired to give notice and file their objection. If any writing with documentary proo copies duly certified) to the undersigned address mention herein below within 15(Fifteen) Days from the date of publication hereof. After which period any such claims shall be lisregarded and such claim if any shall be considered as waived and my client will proceed with the said transaction

Date: 6/12/2022

Place · Mumbai

) Add., Gala No. 01 Narayani Apartments ehind Torrenrt Power, Kap Kaneri, Bhiwandi, Thane Bhiwani Nizampur City Municipal Corporation

SWAPNA KUTIR A & B CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Om Nagar, Dhuri Complex, Diwanman, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 15/12/2022 at 12:00 PM. M/s. Dhuri Builders And Others those who have interest in

the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be Description of the property -

Mauje Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar Survey No. Hissa No. Plot No. 852.70 Sq. Mtr. 207 Bhu. No. 1 Office: Administrative Building-A. Sd/-(Kiran Sonawane) 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. **Competent Authority & District** Palghar. Date: 05/12/2022 Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

SWAPNA KUTIR C & D CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Om Nagar, Dhuri Complex, Diwanman, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202

DEEMED CONVEYANCE NOTICE

o this office for declaration of Deemed Conveyance of the following roperties. The next hearing is kept before on 15/12/2022 at 12:00 PM.

he said property may submit their say at the time of hearing at

the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be

presumed that nobody has any objection and further action will be

Description of the property -

Mauje Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

SEAL

Area

(Kiran Sonawane)

Competent Authority & District

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

1014.98 Sq. Mtr.

Survey No. Hissa No. Plot No.

Bhu. No. 1

Notice is hereby given that the above Society has applied

M/s. Dhuri Builders And Others those who have interest in

MAHAVIR SADAN CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- S.No./H.No. 7/8, Mauje Diwanman, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202

DEEMED CONVEYANCE NOTICE

any say, it shall be presumed that nobody has any objection and furthe Description of the property -Mauje Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No./ Hissa No. 1900.00 Sq. mtrs. along with undivided proportionate 7/8 share in the open space, common facilities, internal roads, FSI and other common facilities on same layou Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (Kiran Sonawane) SEAL

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 15/12/2022 at 2:00 PM. M/s. Concept Investment Company (Land Owner/Builders), those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit

Competent Authority & District Palghar. Date: 05/12/2022 Dy. Registrar Co.Op. Societies, Palgha

NEW SAROJ CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Ram Rahim Nagar, Dhuri Complex, Diwanman, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 15/12/2022 at 12:00 PM M/s. Dhuri Builders And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be

Notice is hereby given that the above Society has applied

Description of the property -Mauje Diwanman, Tal. Vasai, Dist. Palghar

Competent Authority & District

Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Survey No. Hissa No. Plot No. 866.33 Sq. Mtr. Bhu. No. 1 Sd/-Office: Administrative Building-A, (Kiran Sonawane) 206, 2nd Floor, Kolgaon, SEAL

Palghar-Boisar Road, Tal. & Dist.

alghar. Date : 05/12/2022

SONAWALA ARCADE CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Zenda Bazar, Malonde, Vasai (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE** Notice is hereby given that the above Society has applied

to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 15/12/2022 at 12:00 PM. M/s. Vartak Developers And Others those who have interest in

the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken Description of the property -Mauje Village Peth Vasai, Tal. Vasai, Dist. Palghar

CTS No Hissa No Plot No

	013110.	Tilosa No.	FIOLINO.	Aica
Ш	535	-	-	337.80 Sq. Mtr.
	537	-	-	93.60 Sq. Mtr.
	538	-	-	240.00 Sq. Mtr.
			Total	671.40 Sq. Mtr.
o	Office : Administrative Building-A, Sd/-			

(Kiran Sonawane) 206, 2nd Floor, Kolgaon, (SEAL) Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Competent Authority & District Palghar. Date: 05/12/2022 Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the share ertificate for 2016 equity shares bearing No 2004170 and distinctive numbers 1247673 to 1249688 of Mahindra and Mahindra Ltd. standing in the name of Champa Harikrishar ave been lost or mislaid and the undersigned have applied to the company to issue duplicate share certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai-400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate(s).

ate: 06/12/2022 Champa Harikrishan

जाहीर सूचना

. तंकरसेट पॅलेस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ३००/सी. जाओजी दादाजी रोड. नाना चौक. मंबई-४००००७ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.बी-५०८ च्या धारक आहेत, यांचे ०९.०१.२०२२ रोजी कोणतेर्ह त्रारसदार न नेमता निधन झाले

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य विदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल*े* . मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या न्यांच्या टावा/आक्षेपांच्या पष्टकार्थ अशी कागटपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी . असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या स्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर मोमायटीच्या उपविधीतील तरतटींनमा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दाने निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य नारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते दु.३.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित संकरसेट पॅलेस को-ऑप.हौ.सो.लि. दिनांक: 0६.१२.२०२२ सही/ ठिकाण: मुंबई (श्री. सुनिल शाह)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by our client MS. NAUSHEEN IRSHAD SHAIKH that LATE

MRS. ZARINA SHAIKH w/o MR. IRSHAD SHAIKH was the owner of Flat No. 804, 8th

Floor, Bldg. No.9, Ostwal Orchid Bldg. No. 9 CHS Ltd., Village: Navghar, Mira Road – East, Thane

That LATE MRS. ZARINA SHAIKH w/o MR IRSHAD SHAIKH during her lifetime purchase

the said flat vide Agreement for Sale date 08/07/2015 executed between M/.s Ash

nterprises referred to as "The Builder's" AND

Mrs. Zarina Shaikh and the same was dul

registered at the office of Sub-Registrar of

Assurances at Thane under Regn. No. TNN

That the Husband of LATE MRS. ZARINA SHAIKH namely LATE MR. IRSHAD SHAIKH

lied intestate on 09/04/2016 leaving behin

Mrs. Zarina Shaikh (Wife) and Ms. Naushe

That LATE MRS. ZARINA SHAIKH w/o MR IRSHAD SHAIKH died intestate on 16/11/202

leaving behind her daughter namely Ms

Nausheen Irshad Shaikh as her only Legal Heir

That Ms Nausheen Irshad Shaikh is the on

Legal Heir and Daughter of LATE MRS. ZARINA

That Ms Nausheen Irshad Shaikh is intending

All nersons and/or institutions claiming

transfer the shares and title of the said flat in he

nterest in the said flat or any part thereof by

way of sale, gift, lease, inheritance, exchang

mortgage, charge, lien, trust, possession

required to make the same known to th

indersigned at the office of SSK Advocates 8

Partners, Shop No.11, Shanti Plaza Buildin

38/39, Near Bank of India, Shanti Park, Mir

Road (East), Thane 401107, within 15 day

rom the date hereof, failing which it shall b

process shall be given effect thereto, withou any reference to such claim and the same, if any

shall he considered as waived in respect of th

emed that the above mentioned nerson is th only legal heir of the deceased and further leg

nt, attachment or otherwise are herel

SHAIKH AND LATE MR. IRSHAD SHAIKH.

- 401107 (Said Flat).

4824-2015 on 15/07/2015.

rshad Shaikh (Daughter).

राज्यात

केवायसीच्या

नावाखाली

पेन्शनपासून

शेतकरी वंचित

सोलापूर , दि.५

: २०१९ लोकसभा

निवडणुका तोंडावर

खुश करण्यासाठी

पंतप्रधान किसान

सन्मान योजनेंतर्गत

पेन्शन जाहीर केली.

आचारसंहिता सुरू

होण्यापूर्वी तत्परतेने

जिल्हानिहाय याद्या

करून राज्यातील १ कोटी

१० लाख शेतकऱ्यांच्या

नावावर २२०४ कोटी

रुपये जमा करण्यात

आले. परंत्र ऑक्टोबर

महिन्यात या योजनेचा

नावे जमा झाला तेव्हा

शेतकऱ्यांची संख्या

तब्बल ९७ लाखांनी

४ हजार राहिली आहे.

एवढ्याच शेतकऱ्यांच्या

नावे तेव्हा ३४० कोटी

उर्वरित लाभार्थी गेले

कुठे, या प्रश्नाचे उत्तर

शासनस्तरावर कृणाकडेच

नाही.अपात्र शेतकऱ्यांची

संख्या कमी केली तर

८३ लाख शेतकऱ्यांना

पेन्शन मिळायला

हवे. ई-केवायसी न

केलेल्या शेतकऱ्यांची

संख्या २० लाख व

अपात्र शेतकऱ्यांची

शेतकऱ्यांना पेन्शन

१० लाख ४० हजार

शेतकरी अपात्र ठरले.

कोटी ६९ लाख जमा

झाले होते. त्यापैकी १

लाख ६९२ शेतकऱ्यांनी

८९.९२ कोटी वसूल

करण्यात आले आहेत.

१.०२ कोटी शेतकरी

कुषी विभागानेच दिलेल्या

आकडेवारीनुसार राज्यात

योजनेसाठी पात्र आहेत.

त्यांच्या खात्यावर १०९७

संख्या १० लाख गृहीत

धरली असता ६३ लाख

जमा झाली नाही. कृषी

विभागाकडून दिलेल्या

आकडेवारीनुसार राज्यात

रूपये जमा झाले आहेत.

बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या

कमी होत फक्त १७ लाख

वार्षिक ६ हजार रूपये

केंद्र सरकारने

असताना शेतकऱ्यांना

९३ लाख

गडकरी, राहणार : मोहनधारा, रूम नं. १०५ 'ए' विंग, एम.आय.डी.सी.रोड, म्हारळगाव, ता.- कल्याण, जि. टाणे यांचे नावे असलेल्या मोहनधारा, रूम नं. १०५, 'ए' विंग, एम. आय.डी.सी. रोड, म्हारळगाव, ता.- कल्याण, जि. टाणे या फ्लॅटचे मुळ सेल ॲग्रीमेंट दि. १५/११/२०२२ रोजी १०.०० बाजता म्हारळगाव झेरॉक्स काढण्यास गेले असताना हरवले आहे. त्याची तकार ठाणे गामीन पोलीस स्टेशन, कल्याण मध्ये गहाळ मिसिंग रजि नं. १०२९/२०२२ दि. ०१/१२/ २०२२ तकार दाखल केली आहे.

मी खाली सही करणार श्री. गोपीनाथ प्रावत

सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास खालील नमुद पत्त्यावर संपर्क करावा हि विनंती.

श्री. गोपीनाथ त्र्यवक गडकरी, मोहनधारा, रूम नं. १०५, 'ए' विंग, MIDC रोड, म्हारळगाव, ता.- कल्याण, जि. ठाणे. मो.९७६५८७००३३

मी खाली सही करणार सौ.फुलमती

वेदप्रकाश यादव, राहणार : मोहनधारा, रूम नं. १०६, 'ए' विंग, एम.आय.डी.सी.रोड, म्हारळगाव, ता.- कल्याण, जि. ठाणे यांचे नावे असलेल्या मोहनधारा, रूम नं. १०६, 'ए' विंग, एम.आय.डी.सी.रोड, म्हारळगाव, ता. कल्याण, जि. टाणे या फ्लॅटचे मुळ सेल ॲग्रीमेंट दि.09/99/२०२२ रोजी ०३.०० वाजता म्हारळगाव झेरॉक्स काढण्यास गेले असताना हरवले आहे. त्याची तकार ठाणे ग्रामीन पोलीस स्टेशन, कल्याण मध्ये गहाळ मिसिंग रजि नं. १०३०/२०२२ दि. ०१/१२/ २०२२ तकार

सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास खालील नमुद पत्त्यावर संपर्क करावा हि विनंती.

दाखल केली आहे.

सही/-सौ. फुलमती वेदप्रकाश यादव, मोहनधारा, रूम नं. १०६, 'ए' विंग, MIDC रोड, म्हारळगाव, ता. - कल्याण, जि. ठाणे. मो.९५१८५३९८३२

परिशिष्ट-१६ (उपविधी क्र.३४ अन्वये) जाहीर सूचना

श्री. रशिद नूर मुहम्मद अहमद टेमरीकर हे मारवाह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता रामचंद्र भट्ट मार्ग, नूर बाग, मुंबई-४००००९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१००३ चे धारक आहेत, यांचे २७.११.२०२१ रोजी निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे इस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप ासल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतृदींनुसार त्यावर सोसायर्ट कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्यांकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी रात्रौ.८.०० ते रात्रौ.९.००वा. पर्यंत उपलब्ध आहेत

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.१२.२०२२

मारवाह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, राजवी विपुल भगत हे फ्लॅट क्र.४०२-ए, क्षेत्रफळ ४२१ चौ.फु., फ्लॅट क्र.४०२-बी, क्षेत्रफळ ५६८ चौ.फु., ४था मजला, विंग-ए, ओॲसिस आणि लालबाहादूर शास्त्री मार्ग, गाव नाहूर, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत. त्यांनी सदर मालमत्ता सेठ डेव्हलपर्स यांच्याकडून दिनांक १६.११.२००५ रोजीचे दोन नोंदणीकृत करारनामानुसार खरेदी केली होती. तथापि फ्लॅट क्र.४०२-बी करिता दिनांक १६.११.२००५ रोजीचा सेठ डेव्हलपर्स आणि राजवी विपल भगत यांच्या दरम्यान झालेला मुळ करारनामा हरवला आहे आणि आजपर्यंत सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर भाडेपट्टा, मालकी हक्क, बक्षीस, परवाना, वारसाहक, विक्री, अदलाबदल, कायदेशीर हक, तारण, अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दाव्याचे योग्य स्वरुप नमुद केलेले दस्तावेजी पुराव्यांसह खालील नमुद केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा उपरोक्त वेळेत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, उपरोक्त दस्तावेजाचे कोणीही दावेदार नाहीत.

> ॲड. अक्षय कपाडिया कार्यालय क्र.२१, १३४, ब्लेझ बिझनेस सेन्टर इमारत,

ठिकाण: मुंबई

26 11 2022 issued by the Company

कॉमर्स हाऊसच्या पुढे, निगनदास मास्टर रोड, दिनांक: ०५.१२.२०२२ फोर्ट, मुंबई-४००००१.

SUPRA PACIFIC MANAGEMENT CONSULTANCY LIMITED

CIN: L74140MH1986PLC039547 Registered Office: No: 3, Ground Floor, Building No: 12, Amar Niketan Nr. JB Nagar Post Office, JB Nagar, Andheri, East Mumbai, Mumbai City MH 400059

CORRIGENDUM /ADDENDUM

TO THE POSTAL BALLOT NOTICE DATED 26.11.2022 This Corrigendum has been issued to correct the following in the Postal Ballot Notice date:

This corrigendum shall be read in conjunction with the Postal Ballot Notice. All other contents of the Postal Ballot Notice, save and except as amended by this Corrigendum, shall remain unchanged. Revised contents of the Postal Ballot Notice is set forth hereunder:

- For Special business at Item Nos. 1 of the Postal Ballot Notice relating to Appointment of Mi Kanjirikkapallil Saithumuhammad Anvar (DIN 09763977) as an Independent Director of the company, for the words "Ordinary Resolution" wherever appears in the special business at Item Nos 1 of the Postal Ballot Notice and in the Explanatory Statement under section 102 of the Companie

Accordingly, all shareholders are requested read the corrigendum along with the notice and consider passing of resolutions under special business at Item Nos. 1 of the Postal Ballot Notice as Specia Resolution instead of Ordinary Resolution.

"Act, 2013 for Item nos. 1 of the Postal Ballot Notice shall be read as "Special Resolution

This Corrigendum shall form an integral part of the Postal Ballot Notice circulated to the shareholder of the Company. Accordingly, all concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registra and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities, regulators, and a other concerned persons are requested to take note of the above changes.

This Corrigendum shall also be available at the website of the Company at www.suprapacific.com. For Supra Pacific Management Consultancy Ltd

Place: Kochi Date: 05,12,2022

Leena Yezhuvat Company Secretary - M. No. ACS 61387

SSK ADVOCATES & PARTNERS

जाहीर सूचना थि सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रमेश चंद्रा जी. सुखानी आणि श्रीमती सीमा रमेशचंद्रा सुखानी हे फ्लॅट क्र.२३, ४था मजला, दी परबत महल कोहौसोलि., अमृत नगर चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, क्षेत्रफळ सुमारे ५२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र नमीन सीटीएस क्र.२८९, गाव गुंदवली, तालुका अंधेरी मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मालक आहेत यांच्याकडून १) न्यु वेस्टर्न बिल्डर्स, विक्रेता आणि १ थ्री. एस.एल. वाले व २. श्रीमती शरू जी. हडिकयाल खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला मळ करारनामा आणि सोसायटीद्वारे उपरोक्त सदर फ्लॅट क्र.२३ करित भागप्रमाणपत्रात १ जुन, १९६७ रोजी दिलेले आणि २ श्री. एस.एल. वाले यांनी त्यांची सख्खी बहिण श्रीमर्त शरू जी. हडिकयाल यांना उपरोक्त सदर फ्लॅटचे २८ मे १९७० रोजी त्यांचे ५०% शेअर्स मृक्त केले आणि श्रीमर्त शरू जी. हडिकयाल या सदर फ्लॅंटचे १००% मालक झाल्या आणि सोसायटीने भागप्रमाणपत्रात १ ऑक्टोबर १९७१ रोजी नोंद केले आणि श्रीमती शरू जी. हडिकयात यांचे २२ ऑगस्ट, २००१ रोजी निधन झाले आणि त्यांचा मुलगा श्री. राजा जी. हडिकयाल यांच्या नावे श्रीमती शरू जी. हडिकयाल यांच्याद्वारे केलेले दिनांव ०७.१२.१९८३ रोजीचे नामांकन पत्र क्र.७१५७ नुसार ह १००% मालक झाले आणि त्यांचे नाव उपरोक्त फ्लॅटकरित भागप्रमाणपत्रात १७ फेब्रुवारी, २००२ रोजी सोसायटीकडून नोंद करण्यात आले आणि उपरोक्त सर्व दस्तावेज माङ्य अशिलाकडून अंधेरी पूर्व येथे प्रवास करताना हरवले आहेत आणि श्री. राजा जी. हडिकयाल यांनी सदर फ्लॅट माझे उपरोक्त दोन्ही अशिलांकडे दिनांक ११ मार्च, २००३ रोजीचे करारनामानुसार विक्री केले आहे आणि माझे अशील हे सदर फ्लॅट क्र.२३ मधील त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित इच्छुक खरेदीदार हरिशंकर जे. यादव व किरण एच. यादव यांच्याकडे हस्तांतर करू

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर फ्लॅटचे मळ दस्तावेजाबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात परबत महल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, अमृत नगर, चकाला, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ येथे किंवा खालील स्वाक्षरीकर्ताकडे सद सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग व स्थगित केले आहे असे

दिनांक: ०६.१२.२०२२ ठिकाण: मुंबई

इच्छित आहेत

सतिश यु. मिश्रा वकील उच्च न्यायालय एस.पी. मिश्रा चाळ, मोगरापाडा, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

MITTAL LIFE STYLE LIMITED Unit No. 8/9. Ravi Kiran. New Link Road. Andheri (W). Mumbai-400053 Tel: 022 26741787 / 26741792. Website: www.i ttallifestyle.in / cmd@mittallifestyle.in CIN: L18101MH2005PLC155786

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING **NOTICE** is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of the members

of Mittal Life Style Limited will be held on Friday, 30th December, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as given in the Notice convening the EGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with all applicable circulars on the matte issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange

Board of India ("SEBI") The Notice of EGM has been sent to all the members in electronic mode whose e-mail ids are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of EGM is also available on the website of the Company at www.mittallifestyle.in. on the website of the Stock Exchange at www.nseindia.com and on the website of NSDL (agency for providing

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th December, 2022 to Friday, 30th December, 2022 (both days inclusive) for EGM. All members are informed that:

the Remote e-voting facility) i.e. www.evoting.nsdl.com.

- The business set forth in the Notice of EGM may be transacted through voting by remote e-voting or e-voting at EGM;
- The remote e-voting period shall commence on Tuesday, 27th December, 2022 (09.00 a.m. IST) and ends on Thursday, 29th December, 2022 (05.00 p.m. IST)
- iii) The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time by NSDL Once the vote on resolution(s) is cast by members, it cannot be changed
- Members of the Company whose name appear in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the close of the day on Friday, 23rd December, 2022, being the cut-off date may cast their vote
- Any person who becomes member of the company after the dispatch of the EGM notice and holding shares as on the cut-off date i.e., 23rd December, 2022 are requested to refer notes to the e-voting included in the EGM notice which is uploaded on the website of the NSDL. NSE and of the Company and can cast their vote accordingly.
- vi) Members who have not cast their votes by remote e-voting can cast their vote electronically at the EGM.
- vii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the meeting may also attend the EGM but will not be entitled to cast their vote again at the EGM.
- viii) The manner of remote e-voting and e-voting during the EGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of EGM. ix) Members who have not updated their email address with the Company are requested to update their address by sending email to lawoo@bigshareonline.com
- info@mittallifestyle.in and cs@mittallifestyle.in. x) In case of any queries relating to e-voting, the members may contact Mr. Ankitsingh Rajpoot, Company Secretary and Compliance Officer at the registered office address of the Company and may refer to Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at the download section of NSDL website www.evoting.nsdl.com or call on 1800-222-990 or contact NSDL on For Mittal Life Style Limited

Place: Mumbai Date: December 05, 2022

Brijeshkumar Mittal

Managing Directo

जाहीर सूचना

माझे अशील **श्री. पंढरी नवले** आणि **(१) श्रीमती केशमा महेश राजपोपट** आणि **(२) मे. महेश राजपोपट एचयुएफ** त्यांचे कर्ता, **श्री. महेश विनोद राजपोपट** यांचे मार्फत येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) **श्रीमती केशमा महेश राजपोपट** आणि (२) मे. महेश राजपोपट एचयुएफ यांना फ्लॅट क्र.<mark>००५, तळमजला, **शांती निकेतन को-ऑपरेटिव्ह हौर्सिग सोसायटी लिमिटेड,** शिवाजी चौक</mark> क्रॉस रोड, दफ्तरी रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ येथील निवासी फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा

असे की, सदर **श्री. पंढरी नवले** हे निवासी फ्लॅटचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे सदर निवार्स फ्लॅटचे ताबा, अधिकार, हक असून त्यांच्याकडून मे. शाह कास्ट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि श्री वेद्याधर आर. पाटील यांच्या दरम्यान दिनांक ०१.०७.१९८७ रोजीचा पहिला करारनामा असलेले श्रेणी दस्तावेज हरवले आहेत आणि त्यांनी नोंदणी क्र.बीआरएल-२/९३२/२००१ अंतर्गत हमी उपनिबंधक, बोरिवली यांच्याकडे नोंदणीकृत (१) श्रीमती शिल्पा ए. मेहता आणि (२) श्री. अक्षय ए. मेहता व श्री. पं**ढरी नवले** यांच्या दरम्यान झालेला दिनांक १८.०३.२००१ रोजीचे नोंदणीकृत . ज्रारनामाची पावतीसुद्धा हरवली आहे आणि प्रथम करारनामा दिनांक १८.०३.२००१ रोजीचे नोंदणीकृत त्ररारनामाची पावती हरवलेले बाबत दिंडोशी पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली असून दिनांक ३०.११.२०२२ रोजीचे अनुक्रमांक १९३९ अंतर्गत नोंद आहे.

जर कोणास काही सापडल्यास कृपया **श्री. पंढरी नवले,** फ्लॅट क्र.००५, तळमजला, शांती निकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, शिवाजी चौक क्रॉस रोड, दफ्तरी रोड, मालाड (पुर्व), मंबई-४०००९७. मोबाईल क्र.:+९१ ७७१५८५७९३९ वर कळवावे

अनुसुचीत मालमत्तेचे वर्णन

निवासी फ्लॅट क्षेत्रफळ सुमारे ४८० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, फ्लॅट क्र.००५, तळमजला, **शांती निकेतन** म्हणून ज्ञात इमारत, शांती निकतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी र हुए । आर निर्मार, सामा निर्माण का जानसम्बद्ध साम संस्थान सामान्य सामान्य संस्था संस्था कायदा अंतर्गत नोंदणीकृत सोमायदी, नोंदणी क्र. **बीओएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/** ८६६३/१९९३-९४, दिनांक: 0७.0२.१९९४, प्लॉट क्र.२८/बी, शिवाजी चौक क्रॉस रोड, दफ्तरी रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७, सीटीएस क्र.३७७ चा स्थापित भाग, गाव मालाड पुर्व, टीपीएस क्र.१ चा अंतिम प्लॉर्ट क्र.२८बी चा भाग, मालाड, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.१२.२०२२

सही/- वकील अक्षित डी. कोठारी कार्यालय क्र.१, नीलकुंज, दफ्तरी रोड, मालाड (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९७. मोबा.:+९१ ८०८०२३८२६१२

PUBLIC NOTICE This is to inform the general public th

Original Share certificate no 27. Distinctiv Nos from 261 to 270 of Bhavna Naresi Tharwani & Shanta Naresh Tharwani a members of Vihang Valley Phase 1 Co-or Housing Society Ltd having address at Nea TMC Hospital, Behind Hyper city mall, Kasa Vadavali Ghodbunder road, Thane West have been lost/misplaced. The members of the society has applied for duplicate share The Society hereby invites claims and objections from claimants/objector o objectors for issuance of duplicate Shan Certificate within the period of 14 (fourteen days from the publication of this notice, witl copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objection for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Vihang Valley Phase Co-op Housing Society Ltd. If no claim objections are received within the period prescribed above, the Society shall be fre to issue duplicate Share Certificate in sucl manner as is provided under the bye-law of the Society. The claims/objections, if any received by the Society shall be dealt wit in the manner provided under the bye-law of the Society. For and on behalf of

Vihang Valley Phase 1 Co-op **Housing Society Ltd** Date : 05-12-2022 (Hon. Secretary)

अञ्चल श्री. प्रदिप बा. सावंत व सौ. प्रिया प्र. सावंत यांनी गुलमर्ग को. ऑप. हो प्षोसा. लि. चितळे पथ, दादर (प.) मुबंई· ४०००२८ या संस्थेच्या इमारती मधील प्रदनिका ऋ. ४०२, क्षेत्रफळ ४८० चौ. फ्. ही श्रीमती जयंती महालिंगम यांचे कडून कायम स्वरुपी मालकी हक्काने खरेदी

करण्याचे मान्य केले आहे. तरी वरील सदनिके मध्ये कोणा ही व्यक्ति हित संबंध प्रस्थापित झालेले असल्यास त्यांनी ही जाहिर सूचना प्रकाशित झालेल्या तारखे पासून पुढील पंधरा दिवसात लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्या सह आमचे खालील गत्त्यावर संपर्क साधावा, सदर काळावधी मध्ये कोणाकडून हरकती प्राप्त न झाल्यास आमचे अशिल पुढील खरेदी व्यवहार करतील व तदुनंतर- उपस्थित झालेल्या तऋारी आमचे अशीलांवर बंधनकारक रहाणार नाहीत.

सही / -(अनंत ना. खोत) ॲडव्होकेट बी⁄१ शालिनी पॅलेस, व्ही. एस. आगारो पथ भवानी शंकर रोड. दादर (प.) मुंबई- ४०००२८. दिनांक - २९/११/२०२२ ठिकाण - मुंबई

auant® quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.investor@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 18/2022

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund

Change in Risk-o-meter

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/ P/2020/197 dated October 5, 2020 the Risk-o-meter of the following Scheme of quant Mutual Fund is revised as under:

Scheme Name Risk-o-meter quant Liquid Fund

The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of Schemes' portfolio as on November 30, 2022. The Risk-o-meter will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued

All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued

hereunder For quant Money Managers Limited

Place : Mumbai **Authorised Signatory** Date: 02.12.2022

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

PUBLIC NOTICE

NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION **Under the Consumer Protection Act, 2019**

Upbhokta Nyay Bhawan F'-Block, General Pool Office Complex, INA, NEW DELHI - 110023 Telephone No. 011-24608801-04, Fax No. 011-24651505

Consumer Complaint No. 1483 of 2019

Vijay Kumar Singh & Ors.

Versus

VGS Realty Construction Pvt. Ltd. & Anr.

...Complainants

...Opposite Party

THE PURCHASERS/ALLOTTEES OF THE RESIDENTIAL FLATS IN "ANANTA" SITUATED AT GOREGAON (EAST), MUMBAI (MAHARASHTRA), DEVELOPED BY M/s. V.G.S. REALTY CONSTRUCTION PVT. LTD. AND MIS. OMKAR RALTORS & DEVELOPERS PVT LTD. Whereas the above Complainants have, through Mr. Amit Kumar Singh, Advocate, Chamber No. 544,

Lawyers' Block, Saket Courts Complex, New Delhi 110017 Mobile: 9871291420, filed the captioned Consumer Complaint before the Hon'ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi on behalf and/or for the benefit of all the consumers who have either booked or have been allotted a floor, in the project namely "ANANTA", SITUATED AT GOREGAON (EAST), MUMBAI (MAHARASHTRA), being developed by the Opposite Party named above for redressal of their common grievances, and seeking the following reliefs

1) Direct the Respondents to handover the possession of the said flats complete in all respects as per the specifications mentioned in the Agreement to Sale to each of the complainants with all the amenities such as Multipurpose Court for Tennis, Basketball, Volleybal, Health & Fitness

Center, Swimming pool, Jogging Track, Accu-therapy walkaway, Children's play area, landscaped garden, dedicated car park etc., within a period of 6 months from the filing of the present complaint or as ordered by this 2) Refund the amount of Rs.100,000/- (one lakh rupees only) illegally claimed and collected by the Respondents

from each of the complainants in the name of building protection Fund along with the interest thereon @24% per annum from the date of the deposit of the installments till the date of actual payment

3) Refund the surplus amount to each of the complainants from the illegally collected total amount of Rs.90,00,000/- (Ninety lakh rupees) by the respondents in the name of society formation from each of the compilainant along with the interest @ 24% per annum from the date of deposit till the date of actual payment;

4) Refund the surplus amount to each of the complainants from the total amount of Rs.1,80,00,000/- (One crore eighty lakh rupees) illegally collected by the respondents in the name of water and electricity meter along with the interest @ 24% per annum from the date of deposit till the date of actual payment

5) To allot and earmark the designated car parking space to each of the complainant as promised in their respective agreement to sale within a period of 6 months from the filing of the present complaint or as ordered by this Hon'ble court;

6) To make the BMC Piped water supply functioning and running in the project within a period of 30 days;

7) To pay Rs.10,00,000/- (Rupees ten lakh only) to each of the complainant as compensation in lieu of the delay already taken place till date in delivering the project as per the agreed terms even if the respondents subsequently deliver the project in accordance with the Orders directions passed by this Hon'ble Court; Or in the alternative of the prayer clauses mentioned hereinabove.

8) Refund the entire amount paid by each of the complainant for their respective flats (as mentioned in para 7 hereinabove) also including the amount collected under different heads besides the cost of the flats; to them along with the interest there on @ 24% per annum in view of the law laid down, from the date of the deposit of the amount till the date of actual payment

9) Pay Rs 25,00,000/- (Twenty five lakh rupees) to each of the complainant as compensation for causing mental agony and harassment to them in addition to the amount claimed for in prayer clause (8) hereinabove;

10) Such other and further order/s as in facts and circumstances of the case may be deemed fit and proper be also passed by this Hon'ble Court.

And whereas the Hon'ble Commission vide its orders dated 16.08.2022 (Copy enclosed) is pleased to direct issue of notice of the institution of the above captioned complaint to all the consumers having same interest in the matter. Accordingly all allottees of the above referred Project having the same grievance against the Opposite Party, may appear before the Commission in-person or through an Advocate Authorized Representative on 18.01.2023 at 10:30 a.m. They can inspect the file of the aforementioned complaint in the office of the Counsel for the Complainant (s) and apply for being impleaded as a party to the complaint.

They may also note that the decision of the Commission in the captioned complaint will be binding on all the consumers on whose behalf and/or for whose benefit the complaint is instituted. Given under my hand and the seal of this Commission on this 12th day of October, 2022. By Order



Sd/-(Rajesh Nath) Assistant Registrar

